

“ज्ञान विज्ञान व तंत्रज्ञानातून विश्वकल्पणा”

वैभव शिक्षण संस्था, विटा संचालित

कॉलेज ऑफ एज्युकेशन, विटा

ता. खानापूर, जि. सांगली ४१५ ३११

प्रशिक्षणार्थीचे नांव

शितल बाळासाहेब पाठील.

पाठ क्र. :

निरीक्षक प्राध्यापकाचे नांव

सरावपाठ शाळेचे नांव

विषय पाठ क्र. :

इयत्ता पाचवी

तुकडी दिनांक

विषय भूगोल

घटक प्राकृतिक भूगोल उपघटक मारत! नद्या

अपेक्षित पूर्वज्ञान

विद्यार्थ्यांना मारतातील नद्या विषयी माणीती आहे.

शैक्षणिक साहित्य

नकाशा,

अध्यापन पद्धती

व्याख्यान, व निशीक्षण पद्धती.

प्रस्तावना (Set Induction)

| शिक्षक कृती Teacher Activities | विद्यार्थी कृती Student Activities |
|--|---|
| शिक्षक वगति प्रवेश करतात व विद्यार्थ्यांची अभिवादन स्वीकारतात मुंबानो आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या? | विद्यार्थी अभिवादन करतात अन्न, वस्त्रा, निवाश, पाणी |
| छान, आणखी कशाची आवश्यकता आहे? बरोबर शेतीसाठी पाण्याची आवश्यक असेते हे पाणी आपल्याला कशा हावी राहील निश्चिन्ता? | विहीर, नद्या, तलाव, ओढे. |
| तर आज आपण मारतातील नद्याची माणीती अभ्यासणार आणेत. | विद्यार्थी श्रवण करतात. |

हेतुकथन :

(Statement of aim) :

आज आपण मारतातील लिंगायती उगम पाठीला नद्या हा उपधारक अभ्यासणार आणेत.

| पाठ्यांश (Content) | उद्दिष्ट्वे व स्पष्टीकरण (Objectives and Explanation) | शैक्षणिक साहित्य (Teaching aids) |
|---|--|---|
| भारतातील नद्यांचे दोन प्रकार आहेत. अ) हिमालयात उगम पावणाच्या नद्या- | ज्ञान- विद्यार्थ्यांना भारतातील हिमालयातील नद्यांची नवी संगती समृद्ध करणे. | |
| उभर भारतातील स्पष्टीकरण- | विद्यार्थी भारतातील हिमालयातील नद्यांची नवी संगती. | |
| नद्या हिमालयात उगम पावतात त्यातील तीन नद्या अस्यासु | आकलन- विद्यार्थ्यांना नद्यांची नवी संगती. | |
| १) गंगा:- | गंगा नदीचा उगम गंगोत्री या हिमनदी नून होते. गंगा नदीने मदत करणे उपर्या मुख्याशी विस्तृत मिळुज प्रदेशास सुरुहुन म्हणावे. सुरुहुनुता:- | तुलना करव्यास स्पष्ट तुलना करतो. |
| भारत बोहेर तिबेटमध्ये मानस सरी- वरजवळ ब्रह्मपुरा नदीया उगम क्षाला. उनसाम राज्यात ब्रह्मपुरा हे नाव आहे. | हिमालयातील नद्यांची माईती प्राप्त परिस्थितीत उपयोगन करव्यास मदत करणे. | उपयोगन- |
| ३) शिथू:- | या नदीचा वस्तृन मैदानी प्रदेश झाए सांगती. विद्यार्थी प्रदुषणाची शेवोक व डिलगीट या कारणे संगती. | स्पष्टीकरण- विद्यार्थी नद्यांची माईती आपल्या शब्दात सांगती. विद्यार्थी प्रदुषणाची काशाश्वर्य- |
| उपनद्या आहेत. अशा प्रकारे हिमालयात उगम पावणाच्या नद्या भारेत नद्यांची नवी संगव्यास | नकाशाच्या साठाय्याने मदत करणे. | स्पष्टीकरण- |
| (F -- 100%) | १) विद्यार्थी नकाशाचे नकाशा निश्चिन करतो. | |
| (F -- 100%) | २) नद्यांची उगमस्थान व नवी संगती | |

| प्रांगण (Content) | उद्दिष्ट्वे व स्पष्टीकरण (Objectives and Explanation) | शैक्षणिक साहित्य (Teaching aids) |
|--|--|--|
| शिक्षक फलकाच्या साठाय्याने भारतातील नद्यांची दोन प्रकार किणानात. | विद्यार्थी श्रवण करतात. | संकलन एनदीचे दोन प्रकार कोणते? |
| प्रश्न- मुलांनी नद्या कोणीकोणता आहेत? नद्यांची माईती स्पष्ट करून सांगतात. अनेक उदाहरणे देणार स्पष्ट करालात. | कृष्णा, कोयना, गंगा, गोदावरी इत्यादी नद्या असेही पावतात? | २) हिमालयात नद्या असेही पावतात? |
| क्रान्ति- कृष्णा नद्या कोणीकोणता आहेत? नद्यांची माईती स्पष्ट करून सांगतात. अनेक उदाहरणे देणार स्पष्ट करालात. | विद्यार्थी कृष्णा, गंगा, गोदावरी इत्यादी नद्या असेही पावतात? | ३) ब्रह्मपुरा नदीचा उगम कोठे होतो? |
| प्रश्न- कृष्णा नद्या कोणीकोणता आहेत? नद्यांची माईती स्पष्ट करून सांगतात. अनेक उदाहरणे देणार स्पष्ट करालात. | विद्यार्थी उभर देतात. | ४) सिंधू नदीचा उपनद्या कोणता? |
| प्रश्न- हिमालयात उगम पावणाच्या नद्यांची वैशिष्ट्ये उदाहरणे देणार सांगतात. | श्रवण करतात. | ५) प्रधान- पर्याय शब्द सिंधून वाच्या पूर्ण करा. |
| प्रश्न- हिमालयात कोणीकोणता नद्या आहेत? नद्यांची माईती स्पष्ट करून सांगतात. | विद्यार्थी उभर देतात. | ६) भारतातील सर्वांना जास्त लंबीतीची नदी आहे. |
| प्रश्न- गंगा नदीची माईती स्पष्ट करून सांगतात. काढी उदाहरणे स्पष्ट करालात. | लक्षपूर्वक घेकतात. | ७) गंगा, ब्रह्मपुरा, सिंधू |
| प्रश्न- गंगा नदीचा उगम कोठे होतो? | विद्यार्थी उभर देतात. | ८) योक्ता क गिळगीचा या उपनद्या-- नदीचा अहेत. (गंगा, नर्मदा, शिवा) |
| १) संकलन- | | ९) --- हे बेट सर्वांना कोठे आहे. |
| शिक्षक शिकविले- व्या भागावरती प्रश्न किंवरुन संकलन करतात. | विद्यार्थी प्रश्नांची उभरे देतात. | (भागुली, अंदमाळ, निंदार) |
| उपयोगन- | | १०) --- या नदीस निभुज प्रदेश आहे. |
| शिक्षक गुडाळी फलकाच्या साठाय्याने उपयोगन करतात. | विद्यार्थी प्रश्नांची उभरे देतात. | (गंगा, ब्रह्मपुरा, रक्षी) |
| स्वाध्याय- | विद्यार्थी स्वाध्याय सिंधू देतात. | ११) ब्रह्मपुरा नदीचा अलगावल प्रदेश --- नवाची ओढक्कतात (हिंदू, ब्रह्मपुरा) |
| शिकवलेत्या भागावरती श्वाध्याय देतात. | विद्यार्थी स्वाध्याय सिंधू देतात. | १२) स्वाध्याय प्रश्न - भारतातील हिमालयात उगम पावणाच्या नद्यांची वैशिष्ट्ये लिहा? |

फलक लेखन

घटक : प्राकृतिक भूगोल
उपघटक : भारत : नव्या

इयता : पाचवी

तुकडी :

विषय : भूगोल

नद्यांची दोन प्रकार पडतात
अ] हिमालयात उगम पावणाऱ्या
नद्या.

ब] भारतीय पठाशावरील नद्या.

अ] हिमालयात उगम पावणाऱ्या
नद्या

गंगा - उगम - गंगोत्री
उपजली - यमुना
यमुना नदीचा उगम - भस्मोत्री

त्रिभुज प्रदेशाचे नाव - सुंदरखन
ब्रह्मधुमा - उगम - मनास सरोवर
उपनद्या - सुबनशिशी, मनास,
निश्ना

उसिंधु -
उगम - मानस सरोवराजवळ
उपनद्या - श्योक व गिलगीट.

~~प्राध्यापकांची स्वाक्षरी~~

| उल्लेखनीय बाबी | कमतरता / टाळावयाच्या बाबी | उपचारात्मक सूचना |
|-------------------------|----------------------------|---------------------------|
| रुद्रिमा वृषभांडवा वापर | - अक्षरातील निशेषण/टाळा | - कर्णिंदूषण करा |
| केळा | - वि. वृष्णा वृष्णो गरजेचे | - स्पष्टीकरण वाढवा |
| शो. साधनांचा वापर | - शास्त्रातिक उलोटे होणे | - शो. साधनांच्या नेकाशाचा |
| केळा | उलोटे | आठवा. मोडा अलावा |
| वि. प्रगतिसार - चोंगला | | - शो. वृषभांडवा वापर करा |

पाठ निरीक्षण मुद्दे -

| घटक | इ | ड | क | ब | अ | घटक | इ | ड | क | ब | अ |
|---------------------------|---|---|---|---|---|---------------------------------------|---|---|---|---|---|
| १) पाठ टाचण लेखन | | | | | ✓ | १०) वर्ग व्यवस्थापन | | | | ✓ | |
| २) आशयाचे संघटन | | | | | ✓ | ११) अध्ययन अनुभवांची विविधता | | | | ✓ | |
| ३) वातावरण निर्मिती | | | ✓ | | | १२) समारोप | | | | ✓ | |
| ४) पाठ हेतू निवेदन | | | | ✓ | | १३) स्वाच्छा | | | | ✓ | |
| ५) स्पष्टीकरण क्षमता | | | | ✓ | | १४) मूल्यमापन साधनांचा अवलंब | | | | ✓ | |
| ६) प्रश्नपूर्द्धती क्षमता | | | ✓ | | | १५) मूल्यमापनातील विद्यार्थी प्रतिसाद | | | | ✓ | |
| ७) फलक कार्य | | | ✓ | | | १६) नियोजनबद्ध कार्यवाही | | | | ✓ | |
| ८) चेतक विविधता | | | ✓ | | | १७) वर्ग वातावरण | | | | ✓ | |
| ९) आशय प्रभुत्व | | | | ✓ | | १८) संकलित प्रभाव | | | | ✓ | |

(‘अ’ बिंदू त्या मुद्दाची परिपूर्णता तर ‘इ’ बिंदू अभाव दर्शवितो.)

~~110113~~

निरीक्षक प्राध्यापकांची स्वाक्षरी

“ ज्ञान विज्ञान व तंत्रज्ञानातून विश्वकल्याण ”

वैभव शिक्षण संस्था, विटा संचलित

कॉलेज ऑफ एज्युकेशन, विटा

ता. खानापूर, जि. सांगली ४१५ ३९९

प्रशिक्षणार्थीचे नांव शितल्ल बाळासोहेब पाटील.

निरीक्षक प्राध्यापकाचे नांव काठकर मुस. व्ही.

पाठ क्र. :

विषय पाठ क्र. :

सरावपाठ शाळेचे नांव वैभव शिक्षण संस्था, संचलित विटा.

इयता आठवी तुकडी — दिनांक

विषय भराठी घटक भाद्र उपघटक विचारधन २ साध्य आणि साध्ये

अपेक्षित पूर्वज्ञान विद्यार्थ्यांना इत्यामी विवेकानेद चांच्या

विवरी माहीती आ॒टे.

शैक्षणिक साहित्य

अध्यापन पद्धती

व्याख्यान पद्धती

प्रस्तावना (Set Induction)

| शिक्षक कृती Teacher Activities | विद्यार्थी कृती Student Activities |
|---|---|
| विद्यार्थी मिळानो इकडे लक्ष द्या मी गोष्ट संगेते. दोन मित्र असतान. ते दोघेटी उशार हेती. मात्र प्रक अगदी मन लावून अभ्यास कराऱ्या आणि दुसरा अभ्यासाकडे कमी लक्ष द्याऱ्या यामुळे निकालाच्या वेळी अभ्यास करागारा मित्र प्रथम आला दुसऱ्या मित्राला फक्त चांगले गुण मिळाले जर दुसऱ्या मित्राने शूप अभ्यास केला असता तर त्याही पहिला नंबर आला असता नृदृगेच द्येयावरोधर साधन आवश्यक आहे. तर आजे आपण साध्य आणि साधने ही पाठ अभ्यास | विद्यार्थी श्रवण करने. लक्षपूर्वक प्रेक्षणे. |

हेतूकथन :

(Statement of aim) : विचारधन २ साध्य आणि साधने हा पाठ अभ्यासाठी आठोत.

| पाठ्यांश (Content) | उदित्पत्ते व स्पष्टीकरण (Objectives and Explanation) | शैक्षणिक साहित्य (Teaching aids) |
|--|--|-------------------------------------|
| प्रश्न - कोण्या तज्ज्वला सर्व कमळिया यशाचे रहस्य सामावेले आहे ? | शान - १) विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद विभयी माहितीद्वारे स्पष्टीकरण - विद्यार्थी स्वामी विवेकानंद हे थोर विचारवंत आहे हे सागतो. | |
| नवीन शब्द | ओक्टेन - साध्य भागी साधने यांचे फरक सांगवास समृद्ध करणे. २) बलवन्नर - बलवन | |
| ३) पृथक्करण - विभाजन वर्गीकरण | विद्यार्थी साध्य आणि साधने यांचा फरक सांगतो. ४) विद्यार्थी पाठ्याची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट असावे करतो. | |
| ५) कर्त - विशिष्ट कार्य | उपयोगांना - शब्द संमानाखून सांगवास मरुत करी ६) विद्यार्थीना नवीन शब्दात्मा वाक्यात उपयोग करून्यास मक्का डरी ७) स्पष्टीकरण - ८) विद्यार्थी नवीन शब्द आपल्या शब्दाचा अर्थ सांगतो ९) विद्यार्थी नवीन शब्दात्मा वाक्यात उपयोग करतो आपल्या प्राप्त परिस्थितीत उदारेशी देणारा स्पष्ट करतो. कौशल - विद्यार्थ्यांला पाठ्ये आशायानुसार वाचन करून्यास सूक्षम बनविव्यास मरुत करणी. | |
| संकलन (Recapitulation) | १०) स्पष्टीकरण - विद्यार्थी पाठ्ये अरोह व अवरोह पद्धतीने वाचन करतो. | |
| उपयोगान / मूल्यापन (Evaluation) | | |
| स्वाधाय (Home - Work) | | |

| पाठ्यांश (Content) | उदित्पत्ते व स्पष्टीकरण (Objectives and Explanation) | शैक्षणिक साहित्य (Teaching aids) |
|---|---|---|
| शिक्षक पाठ्य प्रकट वाचन करतात. विद्यार्थी मिसांबो मी वाचलेला भाग गुरुही मानात वैद्युत काढा तिशक फलकावर ठेणु प्रश्न सिहातो. | पुस्तकात लक्ष देतात. मुक्तवाचन करतात. ठेणु प्रश्नांची उल्ले देतात. | <u>संकलन</u> - अशा पद्धतीने आपण साध्य भाग साधने हा पाठ स्वामी विवेकानंद योग्या किचारंवा पाठ अध्यासला जर घेय निश्चित असेले नर व्यासी विशिष्ट कार्य निश्चित करी अवश्यक हे पाठीले. <u>उपयोगान</u> - |
| १) व्येच प्राप्ती करी ठेते ? २) या पाठान कुण्ठी विशार मांडले आहेत ? ३) कार्याची निश्चिती कैला होते ? ४) आळूती जागती फाखली ? ५) कोणापासून काची निश्चिती होते ? | ४) व्येच प्राप्तात करी उदारेशी स्पष्ट करून सांगतात. घेयाची माहिती स्पष्ट करून सांगतात. प्रश्न - घेय रुणाजे काय ? बी - पासून झाड याची प्रक्रियेची अवत आहे. कृष्ण केल्या शिवाय कोणतीही गोष्ट साध्य आपोभाप साध्य घेत नाही. त्रिशु - फल कधी ओमला | ५) लक्षपूर्वक फ्रेक्टात विद्यार्थी उल्ले देतात निश्चित करतात. ६) लक्षपूर्वक फ्रेक्टात विद्यार्थी उल्ले देतात निश्चित करतात. ७) लक्षपूर्वक फ्रेक्टात मिळेल |
| | | |
| | | |

फलक लेखन

घटक : गाव्य

उपघटक : विचारधन २

साध्य आणि साधने

इयता : अठवी

तुकडी :

विषय : मराठी

लेखक - रत्नामी विवेकानंद

नवीन शब्द

साध्य

साधने

पूर्वकारण

प्रश्न

कोणत्या तनावान
सर्व कमीव्या भद्राचे
सद्ग २६४४ सामावले
आहे ?

D. Somab

मार्गदर्शक प्राध्यापकांची स्वाक्षरी

| उल्लेखनीय बाबी | कमतरता / टाळावयाच्या बाबी | उपचारात्मक सूचना |
|----------------|--|-------------------------|
| -फलक भेद्यांग | चेतक विविहाता कमी क्षेत्राचा - आवश्यक | नियोजन लेहलता आवश्यक |
| वातावरण | विषेश घटना | विषेश घटना |
| स्थान विभाग | विषेश घटना | विषेश घटना |
| प्राणी विवरण | विषेश घटना | विषेश घटना |

पाठ निरीक्षण मुद्दे :-

| घटक | इ | ड | क | ब | अ | घटक | इ | ड | क | ब | अ |
|------------------------|---|---|---|---|---|---------------------------------------|---|---|---|---|---|
| १) पाठ टाचण लेखन | | | | | ✓ | १०) वर्ग व्यवस्थापन | | | | | ✓ |
| २) आशयाचे संघटन | | | ✓ | | | ११) अध्ययन अनुभवांची विविधता | | | | | ✓ |
| ३) वातावरण निर्मिती | | | | ✓ | | १२) समारोप | | | | | ✓ |
| ४) पाठ हेतू निवेदन | | | | ✓ | | १३) स्वाध्याय | | | | | ✓ |
| ५) स्पष्टीकरण क्षमता | | | ✓ | | | १४) मूल्यमापन साधनांचा अवलंब | | | | | ✓ |
| ६) प्रश्नपद्धती क्षमता | | | ✓ | | | १५) मूल्यमापनातील विद्यार्थी प्रतिसाद | | | | | ✓ |
| ७) फलक कार्य | | | | ✓ | | १६) नियोजनबद्द कार्यवाही | | | | | ✓ |
| ८) चेतक विविधता | | | | ✓ | | १७) वर्ग वातावरण | | | | | ✓ |
| ९) आशय प्रभुत्व | | | | ✓ | | १८) संकलित प्रभाव | | | | ✓ | |

(‘अ’ बिंदू त्या मुद्दाची परिपूर्णता तर ‘इ’ बिंदू अभाव दर्शवितो.)

D. Somab
निरीक्षक प्राध्यापकांची स्वाक्षरी